

September 13, 2021

The Secretary,
Listing Department
BSE Limited,
1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001
Scrip Code: 531642

The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, C-1 Block G,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai - 400 051
Scrip Symbol: MARICO

Dear Sir/Madam,

Subject: Public notice for transfer of equity shares to the Investors Education and Protection Fund ("IEPF")

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the notice published in Mumbai in the Business Standard (English) and Navshakti (Marathi) editions dated today i.e September 13, 2021, in accordance with the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, requesting the concerned shareholders to submit their claims in respect of their unclaimed dividend during the last seven years, failing which their unclaimed 1st Interim dividend FY2014-15 and underlying shares will become liable to be transferred to the IEPF.

This is for your information and record.

Thank you.

Yours faithfully,

For Marico Limited

Pawan Agrawal Chief Financial Officer

Encl.: A/a

Marico Limited Regd Office: 7th Floor Grande Palladium 175, CST Road, Kalina Santacruz (E) Mumbai 400 098, India Tel: (91-22) 6648 0480

CIN: L15140MH1988PLC049208 Email: investor@marico.com

www.marico.com

E-mail: celcs@conartengineers.com,

Website: www.conartengineers.com NOTICE OF BOOK CLOSURE AND E-VOTING

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 10 of the Companies (Managemen and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 21st September, 2021 to Monday, 27th September, 2021 (both days inclusive) for the purpose of 47th Annual General Meeting.

Further, in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard 2 on General Meeting, the Company is pleased to provide the e-voting facility to its Members enabling them to cast their vote electronically on all resolutions set forth in the Notice of Annual General Meeting, through e-voting facility provided by National Securities and Depositories Limited. (NSDL).

All the Members are informed that:

- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is Monday, 20th September, 2021.
- The e-voting shall continue from Friday, 24th September, 2021 at 09.00 a.m. (IST) to Sunday, 26th September, 2021 at 05.00 p.m.
- The voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on Friday, 24th September, 2021.

The Company has appointed Mr. Sanjay Dholakia, Company Secretary in Practice (Membership No. 2655) of M/s. Sanjay Dholakia & Associates, as Scrutinizer for conducting the e-voting process in fair and transparent manner.

The Members are requested to carefully read the instructions pertaining to the e-voting provided in the notice of the Annual general Meeting which is also displayed on the website of the company and its RTA.

The results of the voting will be declared within 48 hours from the conclusion of the 47th AGM. The declared results, alongwith the Scrutinizer's Report, will be available forthwith on the Company's website under the Investors section. Such results will also be forwarded by the Company to BSE Limited where the securities of the Company are listed (www.bseindia.com).

> By Order of the Board For Conart Engineers Limited Sd/

Place: Mumbai Date: 7th September, 2021 Kavaliit Kaur Dhillon Company Secretary



Lokmangal Co-Op Bank Ltd., Solapur

'FORM 'Z' [See Sub-rule 11(d-1)] of rule 107] POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer of the Lokmangal co- op bank Ltd., Solapur under the Maharashtra Co- operative Societies Rules, 1961 issued a demands notice dated 17/02/2018 calling upon the judgement debtor. M/s Raghukul Enterprises Partners Shri Praveen Shriniwas Kulkarni, Shri Shrirang Mahadev Devrukhe, Mrs Pranjali Avinash Tarade Guarantor 1.Mr.Sanket Sanjay Maskar ,Guarantor 2.Mrs.Sanjana Shrirang Devrukhe. to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,08,31,583/- (in words Rs. One Core Eight Lac Thirty One Thousand Five Hundred Eighty Three only) with date of receipt of the said notice and the judgeme having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 06/09/2019 and attached the property described

The judgement debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgement debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rules 107 [11(d-1)] or the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 07 day of

The judgement debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Lokmangal co-op bank Ltd. Solapur for an amount Rs. 1,08,31,583/- (in words Rs. One Core Eighi Lac Thirty One Thousand Five Hundred Eighty Three only)and int

Description of the Immovable Property Mr.Sanket Sanjay Maskar, Mrs.Sanjana Shrirang Devrukhe Property of the Mauje Nevare Tal. Ratnagiri Dist. Ratnagiri

 J80/27/1 Plot No 17 NA Property 0.00.80. Sq.Mt Pot Khararaba 0.00.04.
 280/27/2. Plot No.18 totally admeasuring NA Property 0.00.52 Sq.Mt.Potkharaba 0.00.03,
 280/27/3 Plot No 19 NA Property 0.00.57 Sq.Mt Potkharaba 0.00.03. Sq.Mt, 04) 280/27/4 Plot No 21 NA Property 0.00.62 Sq.Mt Potkharaba 0.00.03 Sq.Mt 05) 280/27/5 Plot No 21 NA Property 0.00.66 Sq.Mt Potkharaba 0.00.03 Sq.Mt. 05) 280/27/5 Plot No 21 NA Property 0.00.66 Sq.Mt Potkharaba 0.00.04 Sq.Mt. 06) 280/27/6 Plot No 22 NA Property 0.00.70 Sq.Mt Potkharaba 0.00.04. Sq.Mt. 07) 280/27/7 Plot No 23 NA Property 0.00.75 Sq.Mt Potkharaba 0.00.04. Sq.Mt. 08) 280/27/8 Plot No 25 NA Property 0.00.77 Sq.Mt Potkharaba 0.00.04. Sq.Mt, 08) 280/27/8 Plot No 25 NA Property 0.00.77 Sq.Mt Potkharaba 0.00.04. Sq.Mt, 26) 280/27/10 Plot No 40 NA Property 0.01.04 Sq.Mt Potkharaba 0.00.06. Sq.Mt,
 280/27/11 Plot No 40 NA Property 0.01.14 Sq.Mt Potkharaba 0.00.06. Sq.Mt,
 280/27/11 Plot No 42 NA Property 0.01.14 Sq.Mt Potkharaba 0.00.06. Sq.Mt, 11) 280/27/12 Plot No 41 NA Property 0.00.98 Sq.Mt Potkharaba 0.00.06. Sq.Mt, 12) 280/27/13 Plot No 38 NA Property 0.00.98 Sq.Mt Potkharaba 0.00.06. Sq.Mt, 13) 280/27/14 Plot No 39 NA Property 0.00.98 Sq.Mt Potkharaba 0.00.06. Sq.Mt, 13) 280/27/14 Plot No 39 NA Property 0.00.98 Sq.Mt Potkharaba 0.00.06. Sq.Mt, 14) 280/27/15 Plot No 36 NA Property 0.00.98 Sq.Mt Potkharaba 0.00.06. Sq.Mt, 15) 280/27/16 Plot No 37 NA Property 0.00.98 Sq.Mt Potkharaba 0.00.06. Sq.Mt, 16) 280/27/17 Plot No 24 NA Property 0.00.66 Sq.Mt Potkharaba 0.00.04. Sq.Mt, 16) 280/27/17 Plot No 24 NA Property 0.00.66 Sq.Mt Potkharaba 0.00.04. Sq.Mt, 17) 280/27/18 Plot No 34 NA Property 0.02.37 Sq.Mt Potkharaba 0.00.13. Sq.Mt, 18) 280/27/19 Plot No 35 NA Property 0.02.37 Sq.Mt Potkharaba 0.00.13. Sq.Mt, 18) 280/27/19 Plot No 35 NA Property 0.02.37 Sq.Mt Potkharaba 0.00.13. Sq.Mt, 19) 280/27/20 Plot No 9 NA Property 0.00.57 Sq.Mt Potkharaba 0.00.03. Sq.Mt, 20) 280/27/21 Plot No 10 NA Property 0.00.47 Sq.Mt Potkharaba 0.00.03. Sq.Mt, 21) 280/27/22 Plot No 11 NA Property 0.00.44 Sq.Mt Potkharaba 0.00.03. Sq.Mt, 21) 280/27/22 Plot No 11 NA Property 0.00.44 Sq.Mt Potkharaba 0.00.03. Sq.Mt, 22) 280/27/23 Plot No 12 NA Property 0.00.45 Sq.Mt Potkharaba 0.00.02. Sq.Mt, 23) 280/27/24 Plot No 13 NA Property 0.00.45 Sq.Mt Potkharaba 0.00.02. Sq.Mt, 23) 280/27/24 Plot No 13 NA Property 0.00.45 Sq.Mt Potkharaba 0.00.02. Sq.Mt, 24) 280/27/25 Plot No 14 NA Property 0.00.45 Sq.Mt Potkharaba 0.00.02. Sq.Mt, 25) 280/27/26 Plot No 15 NA Property 0.00.45 Potkharaba 0.00.02. Sq.Mt, 26) 280/27/27 Plot No 16 NA Property 0.00.68 Sq.Mt Potkharaba 0.00.04. Sq.Mt,

Date - 07/09/2021 Place - Pune



land and Construction there on. Sian/-**Special Recovery Officer** (Maharashtra Co-op Soci Act 1960 & Rule 1961 of Rule 107) 128, Murarji Peth,

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3 Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai 400051 Public Notice in the Form XIII of MOF A (Rule 11(9)(e))

Before the Competent Authority Application No. 149 of 2021 Chairman / Secretary

Homeworth Co-op. Housing Society Ltd, D-3, Model Town Society, Gulmohar Cross road 7,

J.V.P.D. Scheme, Andheri (W), Mumbai-400049. ... Applican Versus

. Model Town Co-op. Housing Society Ltd. D3, Model Town Society, Gulmohar Cross road 7, J.V.P.D. Scheme, Andheri (W), Mumbai-400049.

. M/s. Lokhandwala Construction. 48. Indranaravan Road, Santacruz (E), Mumbai-400054. ... Opponen

PUBLIC NOTICE I. Take the notice that the above application has been filed by the applicant

- under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation o the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the opponents above mentioned. . The applicant has prayed for grant conveyance of plot bearing Survey
- No. 287 of the Vileparle village, admeasuring 635 Square Meters of Mode Town Co-op. Hsg. Society Ltd., Plot no. D-3, Gulmohar Cross Road. 7, J.V.P.D. Scheme, Vileparle (W), Mumbai-400049 the said plot and building standing thereon known as Homeworth Co-op. Hsg. Soc. Ltd. situated lying being at Model Town Co-op. Hsg. Society Ltd., Plot No. D3 Gulmohar Cross road 7, J.V.P.D. Scheme, Vileparle (W), Mumbai-400049 in the Registration Sub-District and District of Mumbai City and Mumba Suburban there about so long with the building standing thereon in favou of the Applicant Society.
- 3. The hearing in the above case has been fixed on 27.09.2021 at 2.00 p.m. The Promoter / Opponent/s and their legal heirs if any, or any person
- authority wishing to submit any objection, should appear in person o through the authorized representative on 27.09.2021 at 2.00 p.m. before the undersigned together with any documents, he /she / they want/s to produce in support of his /her objection /claim /demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written, if any filed by the interested parties. i. If any person/s interested, fails to appear or file written reply as required by
- this notice, the question at issue application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever agains the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgement is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.



For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963.

Business Standard MUMBAI | MONDAY, 13 SEPTEMBER 2021

Tender Notice No. PIDB /STPA/2021/11 Punjab Infrastructure Development Board (Dept. of Finance, GoP) Invitation of bids for extension in panel of Special Third Party Independent

Government of Punjab through Punjab Infrastructure Development Board (PIDB) intends to expand the panel of Special Third Party Independent Techno Financial Auditor(s) for carrying out the Special Third Party Audit STPA) of projects executed by various Departments of Punjab on the same terms and condition and on the already allotted rates as per previous empanelment done in 2019.

Techno Financial Auditor(s) on the existing terms & conditions.

For copy of the allotted rates and detailed terms and conditions of the empanelment process, bidders are requested to go through the Request for Empanelment (RFE) documents available on our Website www.pidb.org and eproc.puniab.gov.in. The last date of submission of bids is on 18.10.2021. Prospective bidders may send their queries through email:pidbprojects@gmail.com and agmprojectspidb2@gmail.com.

The bidders should keep visiting our website www.pidb.org regularly for further information, addendum, replies to gueries & other

details GoP/PIDB reserves the right to, extend the important dates and to annul the process at any time, without any liability and assigning any reason thereof.

Managing Director, PIDB, SCO No 33-34-35, Sector 34-A, Chandigarh, Tel +91172 4381111 Email id mdpidb@gmail.com, agmprojectspidb2@gmail.com

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) **Competent Authority**

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai 400051

Application u/s 11 of the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963. Application No. 148 of 2021

Krishna Kaveri Co-operative Housing Society Limited Gr. Floor, Yamuna Nagar, Off. New Link Road, Andheri (W), Mumbai 400053.

Versus M/s. Jay Jay Construction Co..

28, Raja Bahadur Building, Mumbai Samachar Marg,

302, Sharda Chamber, New Marine Lines Mumbai 400020. M/s. Oshiwara Land Development Corporation Pvt. Ltd.

Fort, Mumbai 400023. Samartha Development Corporation 11-A, Suyash Gokhale road (North)

Dadar, Mumbai 400028. ... Opponen

PUBLIC NOTICE

- Take the notice that the above application has been filed by the applican under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation o the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the opponents above mentioned.
- The applicant has prayed for grant of certificate of entitlement of Unilatera Deemed conveyance in respect of land admeasuring 6436.44 sq. meters bearing Plot No. 1/190 A To G, CTS No. 1/D, Taluka Oshivara, Taluka Andheri in Mumbai Suburban District together with building standir thereupon, in favour of the Applicant Society.
- The hearing in the above case has been fixed on 27.09.2021 at 2.00 p.m The Promoter / Opponent/s and their legal heirs if any, or any person authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 27.09.2021 at 2.00 p.m. before the undersigned together with any documents, he /she / they want/s to produce in support of his /her objection /claim /demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written, if any filed by the interested parties.
- If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or an order / certificate / judgement is passed against such interested parties an the matter will be heard and decided ex-parte.

Short Term E-Tender Notice Reference no. 16/DWSD/GOD/2021-22 (3rd Call)



Name of the Department

Date of opening of Tender
Date of publication of Tender on Web

Name & address of office inviting

ontact no of Procurement office

Name of Work : Retrofitting in SC ST Completed Schemes for FHTC by Providing Distribution Network with

House Connection up to 20 Nos in each completed scheme including Platform & Stand Post in SC ST Tola Solar

Based Mini Water Supply Schemes in Godda District under DWSD GODDA

or the year 2021-22 under JalJeevan

PR 253107 Drinking Water and Sanitation (21-22)_D

Mission on turn key Basis

Name of the Advertiser Last date /Time for receipt of Bid Last date /Time for receipt of E.M.

Cost & B.O.O. Cost

site

For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963.

29.09.2021/ 3.00 PM

27.09.2021/ 5.00 PM

20.09.2021 / 4.00 P.M

Group

No.

RETRO

RETRO

नोटः- (1) निविदा की शर्ते एव परिमाण विपत्र विभागीय वेबसाइट jharkhandtendres.gov.in पर Upload रहेगा।

8862867789

No of

Schemes

64

64

GOVERNMENT OF JHARKHAND
OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER

DRINKING WATER & SANITATION DIVISION, GODDA E-Procurement Notice

Drinking Water and Sanitation Department, Jharkhand, Ranchi

Total FHTC

1280

1280

SAVE WATER FOR COMING GENERATIONS

Executive Engineer, Drinking Water & Sanitation, Division, Godda 30.09.2021 / 3.00 PM

Executive Engineer, Drinking Water & Sanitation Division, Godda, Jharkhand

(In Rs.)

9501387.00

9501387.00

... Applican

BILASPUR SMART CITY LIMITED
3rd FLOOR, PINGLE BHAWAN, NEHRU CHOWK
Phone No.:07752-409740, Fax: 07752-413888, e-mail: tenders.bscl@g

Online E-Procurement-REQUEST FOR PROPOSAL Bilaspur Dated 08/09/202 No. 636/BSCL/2021-22

| BOCE Invites Offline Proposal for Tollowing Work Hollie gible parties of agencies. | | | | | |
|--|----------------------|--|-----------------------------------|-------------------------------|--|
| NIT No. | System Tender No. | Name of work | Probable Amount of Contract (PAC) | Bid Due Date | |
| 110 | 82951 (3rd Call) | Selection of Agency for City Signages for place making for Smart City Bilaspur. | 199.41 Lakhs | 20/09/2021 IST 05:30 PM | |
| 111 | 82988 (1st Call) | Selection of Agency for Hybrid Solar Power System for Converting the Existing Street & Auxiliary Lights into Dual Feed with Solar Provision for various Roads in Bilaspur. | 377.42 Lakhs | 30/09/2021 IST 05:30 PM | |

Interested parties may view & download the RFP Document directly from the Government of Chhattisgarh e-Procurement Portal https://eproc.cgstate.gov.in & BSCL website https://www.smartcitybsp.com/ Manager

Green City, Clean City, Smart City. Bilaspur Smart City Limited

PUBLIC NOTICE Take Notice that my, client and 1) Mr. Atul Ashok Mestri & 2) Mrs. Manisha Atul Mestri (the "Owner's"), are in negotiations with respect to sale and transfer of the property details whereof are mentioned in the Schedule, nereunder collectively referred to as th ("said Property").
All persons having any right, title, interest, benefit, claim, or demand, in or

to the said Property, or any part thereof and/or title deeds, by way of assignment transfer, sale, allotment, exchange, giff lease, sub-lease, tenancy, sub-tenance licence, possession, use, occupatio mortgage, charge, lien, trust, inheritanc bequest, succession, family arrangement/ settlement, easement maintenance, Decree or Order of an Court of Law, agreement, or otherwis nowspever, are hereby required to make notarially certified true copies of the documentary proof in support thereof, to the undersigned, at 117/122, Sataym Shivam Shopping Center, 1st Floor, Opp. Railway Station, Nallasopara (W), Tal. Vasai, Dist. Palgahr - 401 203, within fourteen days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no persons having an right, title, interest, benefit claim, or demand in or to the said Property, and such right, title, interest, benefit, claim, or demand (if any) shall stand waived

1) All that piece or parcel of non agricultural land admeasuring Area = H.R.O.-0.10.10 (i.e.-1010.00 Sq Mtrs.) Land bearing survey No. 13 Hissa No.2/13/3, Lay Out Plot No.7, as per 7/12 Extract, Situate in Village-WALIV, Tal.- Vasai, Dist.-Palghar and within the limits of Vasai Virar City Municipal Corporation and within the limits of registration Sub – Dist of Vasai and registration Dist. of Palghar. Dated this 13th Day of September, 2021 Adv. Benson W. Pen M/s. Pen Vakil & Sons Advocates

SCHEDULE

🗶 sidbi SMALL INDUSTRIES DEVELOPMENT BANK OF INDIA

Procurement Portal eprocure.gov.in/cppp. Addendum / Corrigendum, if any, will be hosted on the above mentioned websites only.

CIN: L15140MH1988PLC049208 Registered Office: 7th Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East). Mumbai - 400 098 Tel. no.: 022-6648 0480, Fax No.: 022-2650 0159; ite: www.marico.com; Email: investor@marico.com

Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) NOTICE is hereby given to the shareholders of the Company, pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("the IEPF Rules"), that the First Interim Dividend for the Financial Year 2014-2015 of Marico Limited, which has remained unpaid/ unclaimed for the

The Company is simultaneously communicating to the concerned shareholders through individual notices regarding the transfer of their dividend and the underlying shares to the IEPF Authority. The details of the concerned shareholders, whose shares are to be transferred to IEPF Authority, a aforesaid, are hosted on the website of the Company and can be accessed using the link

inform the depository(les) by way of corporate action for transfer of shares in favour of the IEPF Authority. Further, for such shares due to be transferred to the IEPF and held physically, the Company

n case the Company does not receive any communication claiming shares and/or dividend as ab from the concerned shareholders by Monday, December 6, 2021 or such other date as may be extended, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the IEPF Rules

to IEPF Authority, pursuant to the IEPF Rules. However, the concerned shareholders may claim both the unclaimed dividend(s) and the share(s) transferred to IEPF Authority (including all benefits accruing on such shares, if any). The shares can be claimed by making an application to the IEPF Authority in e-Form IEPF 5, as prescribed under the IEPF Rules and the same can be accessed from the IEPF vebsite at www.iepf.gov.in.

Registrar and Share Transfer Agent - Link Intime India Pvt Limited at C-101, 247 Park, L.B.S. May Vikhroli (West), Mumbai – 400 083; Phone: (022) 4918 6000; Fax: (022) 4918 6060; Email: mt.helpdesk@linkintime.co.in; Website: https://linkintime.co.in/

BSE- https://www.bseindia.com/; and

Chief Financial Office

Registered & Corporate Office :- 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-40001 Circle Office :- Capri Global Capital Limited 2nd Floor ,38 Pusa Road Rajendra Place, New Delhi-110005

(4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub –section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeemthe secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of CGCL for an amount as mentioned herein under with

| 1. | LNMMUM00TL0002299 of our Mumbai Branch) Chamunda Sales And Services (Borrower) Uttamchand G. Bohra, Deepak Uttamchand Bohra, Chandrabai U Bohra (Co-Borrower) | Wing – A, Building No. 3, Area admeasuring 78.07 Sq., Mts. And Terrace 7.43 Sq. Mts., situated at Plot No. NA26, C.T.S No. 5399 to 5526, 5586 to 5597, 5685 to 5726, Matoshree Nagar, Village Khoj, Khuntavali, Kalyan Badlapur Road, Ambernath (West), Taluka Ambernath, District Thane, Maharashtra, Along with Construction Thereon, Present and Future Both | Rs. 25,54,796/- | 09-09-2021 |
|----|---|---|----------------------------------|------------|
| 2. | (Loan Account No. LNCGCPUNTL0000004757 of our Pune Branch) Dave Foods (Borrower) Gandip Motilal Dave, Sandip Motilal Dave, Asha Motilal Dave (Co-Borrower) | All Piece and Parcel of, Flat/Gala No. 9, Admeasuring 510 Sq. Ft., i.e., 47.39 Sq. Mts., 2nd Floor, Type – D, Wing – A, Trimuti Complex Co-Op Housing Society, SR No. 22, Hissa No. 22/1/2, Plot No. 58, Near Siddhi Hospital, Balaji Nagar, Jijamata Chowk, Dhankawadi, Pune, Maharashtra – 411043, along with Construction Thereon, Present and Future Both. | 17-02-2021 Rs. 26,12,900/- | 07-09-2021 |
| 3. | (Loan Account No. LNMEPUN000011684 of our | All Piece and Parcel of, All that consisting of Flat No. 203, Admeasuring 850 Sq. Fts., i.e., 78.99 Sq. Mts., D Wing, 2nd Floor, known as Rajas Residency, constructed on land | Rs. | 07-09-2021 |

(Co-Borrower) 4. (Loan Account No. LNCGCPCMTL0000006978 of our Chinchwad Branch) Nazz Plumbing Work (Borrower) Mohd. Gulab Shamsuddin Shaikh, Mohd. Gulab Shamsuddin Shaikh,

Date:- 11.09.2021

Time of

Completion

90 Days

90 Days

Total

(Er. Rameshwar Gunta)

Executive Engineer

DW&S Division, Godda

BOQ (In

Rs.)

10000.00

money (In Rs.)

195000.00

Demand Notice &

Naseem Gulab Shaikh(Co-Borrower (Loan Account No.

LNCGCPCMTL0000008011 of our Chinchwad Branch) A2Z Tours And Travels (Borrower) Santosh Gurupadappa Chitkote , Jayashree Santosh Chitkote

Co-Borrower) (Loan Account No

LNMEPUN000023454 of our Pune Branch) Darpan Gents Parlour (Borrower) Prashant Amarnath Jadhav , Jyosatana Prashant Jadhav o-Borrower)

(Loan Account No. LNMEPUN000014367 of our Chinchwad Branch)
Raviraj Enterprises (Borrower)

(Loan Account No. LNMESNG000020344 of our Sangli Branch)
Sachin Kirana Stores (Borrower) Jinagaunda Patil, Sachin Bapuso Patil, Punam Sachin Patil Co-Borrower)

Property of Sunil Shankar Kumbhar North By: Property of

Pune Branch) Poona Electrical And Electronics Balaram M Kumawat , Pushpa Balaram Kumavat (Co-Borrower)

10 (Loan Account No

LNMFMUM000012110. LNMETHA000033013 of our Badlapur Branch) Anil Nanikram Boneja (Borrower) Kiran Boneja , Pradeep Nanikram Boneia (Co-Borrower)

(Loan Account No. LNCGCMUMTL0000003896 of our Mumbai Branch)
Orbit Science Academy (Borrower) Dilipkumar H Pandey , Indravati H Pandey, (Co-Borro

Sd/- (Authorised Officer) For Capri Global Capital Limited (CGCL)

TENDER NOTICE SIDBI invites sealed tenders from eligible bidders for procurement of Firewall Solution. For detailed tender documents please visit the

Bank's website www.sidbi.in or Central Public

M **MARICO LIMITED**

NOTICE

ast seven consecutive years and the shares underlying such dividend, both are due to be transferred to the IEPF Authority on or after December 13, 2021, in accordance with the Act and the procedu set out in the IEPF Rules.

http://marico.com/india/investors/documentation/dividend For such shares due to be transferred to the IEPF and held in dematerialised form, the Company shall

would be issuing new share certificate(s) in lieu of the original shares certificate(s) for the purpose o dematerialisation and transfer the shares in favour of the IEPF Authority. The share certificate(s) which are registered in the name of such shareholder will stand automatically cancelled and deemed

transfer the shares to the IEPF Authority as per the timelines prescribed under the IEPF Rules. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferre

In case shareholders have any query on the subject matter, they may contact the Company'

For further details, kindly visit: https://marico.com/india/investors/documentation/dividend

For Marico Limited

Pawan Agrawa

The National Stock Exchange of India Limited- https://www.nseindia.com/

Date: September 13, 2021 Place: Mumbai

CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED

APPENDIX IV POSSESSION NOTICE (for immovable property)
Whereas, the undersigned being the Authorized Officer of Capri Global Capital Limited (CGCL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section

| | interest thereon. | | | | | |
|---|---|--|--------------------------------|----------|--|--|
| | Name of the Borrower(s) / Guarantor(s) | Description of Secured Asset (Immovable Property) | Demand Notice Date & Amount | | | |
| 1 | L. (Loan Account No. LNMMMUMO00TL0002299 of our Mumbai Branch) Chamunda Sales And Services (Borrower) Uttamchand G. Bohra, Deepak Uttamchand Bohra, Chandrabai U Bohra (Co-Borrower) | All Piece and Parcel of, House/Flat No. 501, 5th Floor, Wing – A, Building No. 3, Area admeasuring 78.07 Sq. Mts. And Terrace 7.43 Sq. Mts., situated at Plot No. NA26, C.T.S No. 5399 to 5526, 5586 to 5597, 5685 to 5726, Matoshree Nagar, Village Khoj, Khuntavali, Kalyan Badlapur Road, Ambernath (West), Taluka Ambernath, District Thane, Maharashtra, Along with Construction Thereon, Present and Future Both | Rs. 25,54,796/- | 09-09-20 | | |
| | L (Loan Account No. LNCGCPUNTL0000004757 of our Pune Branch) Dave Foods (Borrower) Gandip Motilal Dave, Sandip Motilal Dave, Asha Motilal Dave (Co-Borrower) | All Piece and Parcel of, Flat/Gala No. 9, Admeasuring 510 Sq. Ft., i.e., 47.39 Sq. Mts., 2nd Floor, Type – D, Wing–A, Trimurti Complex Co-Op Housing Society, SR No. 22, Hissa No. 22/1/2, Plot No. 58, Near Siddhi Hospital, Balaji Nagar, Jijamata Chowk, Dhankawadi, Pune, Maharashtra – 411043, along with Construction Thereon, Present and Future Both. | Rs. 26,12,900/- | 07-09-20 | | |
| 3 | 3. (Loan Account No. LNMEPUN000011684 of our Pune Branch) Karruna Construction (Borrower) Prakash Manubhai Bhagat, Usha Prakashkumar Bhagat (Co-Borrower) | All Piece and Parcel of, All that consisting of Flat No. 203, Admeasuring 850 Sq. Fts., i.e., 78.99 Sq. Mts., D Wing, 2nd Floor, known as Rajas Residency, constructed on land bearing Survey No. 83, Hissa No. 1/2, Situated at Shivane, Taluka Haveli, District Pune, Maharashtra 411052, along with Construction Thereon, Present and Future Both. | Rs. 27,61,213/- | 07-09-20 | | |

All Piece and Parcel of, Flat No. 103, 1st Floor, Wing B-34, Saidham Co-Op Housing Society, Sector 17 & 19, Pimpri Chinchwad New Town Development Authority (PCNTDA), Chinchwad New Iown Development Authority (PCNIDA), Spine Road, Near Cherry Sweets, Chikhaii, Pune, Maharashtra- 411062. Property Size: - 36.77 Sq. Mtr. Property Type: Residential Bounded as: North By: Building No. B-22 East By: Building No. B-32 West By: 12 Ft. Road South By: Open Space 22,56,867/ All Piece and Parcel of Flat No. 201, admeasuring 625 Sq. 29-04-2021 Ft, i.e., 58.08 Sq. Mts., on Second Floor, Torna Apartment, Gurunanak Nagar, Kaspate Vasti Road, constructed on land out of Survey No. 7, Hissa No. 1, 08-09-2021 29,59,233/ situated at Thergaon, Taluka Haveli, within Pimpri-Chinchwad Municipal Corporation, District Pune, Maharashtra - 411033, alongwith Construction thereor

17-02-2021

04-05-2021

44.93.414/

17-05-2021

49,42,172

24-05-2021

09-09-2021

09-09-2021

08-09-2021

Present and Future both All Piece and Parcel of Shop No. 5 on Ground Floor, in 29-04-2021 08-09-2021 building known as Hardev Apartments, situated and constructed on Survey No. 110/1/18, situated at Village Rahatani (Kalewadi), Taluka Haveli, Distric Pune, Maharashtra — 411017; alongwith Construction thereon 21,09,395/ Present and Future both

All Piece and Parcel of Flat No. 104, admeasuring 102.98 29-04-2021 08-09-2021 Sa. Mts., on the 1st Floor, in the project known as Jai Ganesh Apartments, constructed on land admeasuring 00 H 04 R Sq. Ft., Bearing S No. 26, Hissa No, 3, Panchratna Nagar, Near Pimple Guray, Pune, Maharashtra 20,69,819/ Geeta Santosh More , Santosh Haribhav More (Co-Borrower) 411061, alongwith Construction thereon Present and

All Piece and Parcel of land area admeasuring 194.02 Sq. Mts., and construction standing thereon at Plot No. 33, out of Gat No. 440/A, at Mauje Vasagade Gramp, located near BSNL Tower, Brahmnal Road, 200 meters from Vasagade Bus Stop, Vasagade, Taluka Palus, District Sangli, Maharashtra - 416416, with all easement rights, common amenities and facilities therein with 29-04-2021 08-09-2021 28.29,143/ common amenities and facilities therein proportionate undivided and indivisible share in land and building, alongwith Construction thereon Present and Future both; and Bounded as: East By: Road West By:

Dattatray Anna Chougule South By: Plot No. 38 All Piece and Parcel of land/plot being S. No. 9, Hissa No. (Loan Account No. All Piece and Parcel of land/plot being S. No. 9, Hissa No. 2/3/2, admeasuring 00H-02 Aars, i.e., 2000 Sq. Ft., i.e., 185.87 Sq. Mts., along with RCC Construction thereon admeasuring area 797 Sq. Ft., i.e., 74.07 Sq. Mts., Sitiated at Village Karvenagar (Hingane), Shahu Colony No. 10, Opposite Cummins College, Taluka Haveli, District Pune, Maharashtra – 411052, alongwith Construction thereon Present and Future both; and Bounded as: East By: S. No. 9/3 South By: S No. 9/2/3 Part West By: S No. 9/1 and Common Road North By: S No. 9/2/3 Part LNCGCPUMTL0000007505 of our

All Piece and Parcel of land and/or Flat No. 101 (Finished Flat), area admeasuring about 1159 Sq. Ft. (carpet area)

Hat), area admeasuring about 1159 Sq. Ht. (carpet area), on First Floor of Mannat Palace, constructed on the plot of Room Nos. 381 and 382, Block No. A-64, bearing the CTS No. 7771, Opposite Nana-Nani Park, Gol Maidan, Ulhasnagar – 1, District Thane, Maharashtra 421001, alongwith Construction thereon Present and Future both; and Bounded as: East By: Ashirwad Bungalow West By: Anii Bhavan North By: Entrance + Bhaji Mandi South By: Sananyati Spare Saraswati Sagar All Piece and Parcel of Unit/Flat No. 703, situated on 7th Floor, F-Wing, admeasuring 455 Sq. Ft. (Carpet Area), Rhine, Casa Rio Gold, Kalyan Shill Road, Dombiyali East,

20,56,834/ District Thane, Maharashtra – 421201, alongwith Construction thereon Present and Future both.

Ajit A. Shivtare Authorized Officer Place: Maharashtra Date: 13/09/2021

Saraswat Bank Saraswat CO-OP Bank Ltd.

Name of the

Place: - Sindhudurg

Sr

'Zone VIII Kolhapur, C Ward, 2127, Bhausingaji Road, Kolhapur 416002 Phone No : (0231) 2644542, 2644191

PHYSICAL POSSESSION NOTICE (For Immovable Property) APPENDIX IV [Rule 8(1)]

Where as in pursuance of power conferred upon him as an Authorized officer of SARASWAT CO-OPERTIVE BANK LTD while exercising powers under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 had issued a **demand notice** to borrower. The borrowers having failed to repay the loan amount. Notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken the physical possession of the property described herein below in exercise of powers conferred under section 14 of the said Act. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the SARASWAT CO-OPERATIVE BANK LTD.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Description of the

| No. | Borrower | Immovable Property | | Physical Possession Date | Dues |
|------|-------------------------------------|---|---------------------|-----------------------------|---------------|
| 1 | Borrower: | All the piece and parcel of Equitable | | 25.07.2017 | Rs. |
| | 1. M/s. Aalvin Developers Partners: | Mortgage of Land and construction at Survey No.9/9B1, 9B2, 9B3, 33, | | & | 88,87,116.45 |
| | a. Mr. Vinay Dattatraya | | 2, 17/1 situated at | - | plus int from |
| | Davjekar (Deceased) | | druk, Behind Hotel | 04.09.2021 | 01.07.2017 |
| | Through Legal heirs Mrs. | Rajdhani, Ta | | | |
| | Mrunalini Vinay Davjekar | | Total Plot area | | |
| | Mr. Aalap Vinay Davjekar | | 743.00 Sq. Mtrs. | | |
| | b. Mr. Aalap Vinay | | thereon Owned by | | |
| | Davjekar | Mr. Nandkumar | Dhondiram More, | | |
| | b. Guarantors and | | atraya Davjekar & | | |
| | Mortgagor: | M/s. Aalvin Developers. | | | |
| | a. Mr. Vinay Dattatraya | Survey No. | Built up area. | | |
| | Davjekar (Deceased) | 9/9B1 | 2631 sq. mtrs | | |
| | Through Legal heirs Mrs. | 9B2 | 2631 sq. mtrs | | |
| | Mrunalini Vinay Davjekar | 9B3 | 2631 sq, mtrs | | |
| | Mr. Aalap Vinay Davjekar | 33 | 100 sq. mtrs | | |
| | b. Mrs. Mrunalini Vinay | 34 | 100 sq. mtrs | | |
| | Davjekar | 36 | 200 sq. mtrs | | |
| | c.Mr. Aalap Vinay | 18/1, 2 | 230 sq. mtrs | | |
| | Davjekar | 17/1 | 220 sq. mtrs | | |
| | d. Mr. Nandkumar | Total | 8743 sq. mtrs | | |
| | Dhondiram More | | | | |
| | e. Mr. Ijajahmad H Nadaf. | | | | |
| Date | Date :- 04.09.2021 Aiit A. Shivtare | | | | |

सांकेतिक कब्जा सूचना

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू), मंबई-४०००५१

उत्तर्भेति कार्यालयः आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००५९

शाखा कार्यालयः १ ला मजला, गोकुळ रोशन, प्लॉट क्र. २५ आणि २६, झेंडा चौक, घरमपेठ, नागपूर-४४०००१

न्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल रट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम इर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद

ो आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद् महवाचता सदरह् नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील ति: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह् मिळकतीच्या देवयेवीचा वा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील.

| मिळकतीचे वर्णन/ कब्जाची तारीख | मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रु.) | शाखेचे नाव |
|---|---|---------------|
| ा मजला, स्वामी सदन, प्लॉट क्र. ४३, ब्लॉक क्र. ९२, न्यू अखिव पत्रिका १२७४५ मोहल्ला समाधीपूरा, न्यू स्ट्रीट क्र. ९२, फ्लॅट क्र. एस२, चंद्रपूर, राष्ट्र ४४९४०१. सीमाबच्द - उत्तरः श्री अमृतकरस् हाऊस, दक्षिणः रोड, स्वामी सदन बिल्डिंग पार्किंग, पश्चिमः कॉर्पोरेशन रोड/ जाची तारीख - ०७/०९/२०२१ | १०-०५-२०२१ इ. १४,८९,१४५/- | नागपूर- बी |
| ट क्र. ४६, चंद्रूपर सर्व्हें क्र. ४६, न्यू ओल्ड स. क्र. १०३ ४, प्लॉट क्र. , भद्रवती-४४२९०२. तबध्य- उत्तरः प्लॉट क्र. ३७ आणि ३८, दक्षिणः ग्रामपंचायत रोड, पूर्वः तक्रद रोड, पश्चिमः प्लॉट क्र. ४५/ जाची तारीख - ०७/०९/२०२१ | २८-०५-२०२१ ₹. ५,०८,००१/- | नागपूर- बी |
| ट क्र. ४६, चंद्रपूर सल्हें क्र. ४६, न्यू ओल्ड स. क्र. १०३ ४, प्लॉट क्र. भद्रवती-४४१९०२. ।बष्द- उत्तरः प्लॉट क्र. ३७ आणि ३८, दक्षिणः ग्रामपंचायत रोड, पूर्वः ॥ऊट रोड, पश्चिमः प्लॉट क्र. ४५/ गाची तारीख- ०७/०९/२०२१ | २८-०५-२०२१ ₹. १०,११,९२४/- | नागपूर- बी |

करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) दींनुसार सदर सूचना प्रसिष्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात

> प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड



marico

मॅरिको लिमिटेड सीआयएन : L15140MH1988PLC049208

नोंदणीकृत कार्यालय : ७ वा मजला, ग्रॅन्ड पलाडियम, १७५५, सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – ४०० ०९८. दूर. क्र. : ०२२–६६४८ ०४८०

फॅक्स क्र. : ०२२-२६५० ०१५९ वेबसाइट : <u>www.marico.com</u> ई-मेल : <u>investor@marico.com</u> सूचना

विषय : कंपनीच्या समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये स्थानांतरण

कंपन्या कायदा, २०१३ ("कायदा") च्या तरतुदी सहवाचन आयर्डमीएफ प्राधिकारी (लेखा, लेखापरिक्षण, स्थानांतरण व परतावा) नियम, २०१६, वेळोवेळी सुधारित ("आयर्डमीएफ नियम") अंतर्गत कंपनीच्या भागधारकांना सदर सुचना देण्यात येत आहे की, मॉरिको लिमिटेडचा, वित्तीय वर्ष २०१४-१५ करिताचा प्रथम अंतरिम लाभांग जो लागोगाठ सात वर्षच्या कालावधीकरिता अप्रदानित/दाबारहित राहिला होता त्याचे तसेच अशा लाभांशाशी संबंधित शेअसंचे कायदातंगत व आयर्डगीएफ नियमांमध्ये विहित प्रक्रियेनुसार दि. १३ डिसेंबर, २०२१ रोजी वा तत्परचात आयर्डगीएफ प्राधिकाऱ्यांकडे स्थानांतरा कायवातंगींक क्षा व्यवद्यांत्रिक स्थानांतरा कायव्यात् येईल.

संबंधित भागधारकांना त्यांचे अप्रदानित/दाबारहित लाभांश रकमेकरिता आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे दाबा करण्यासाठी कंपनी सातत्याने पत्रव्यवहार करीत आहे. ज्या भागधारकांचे शेअर्स वरीलप्रमाणे आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे स्थानांतरित करण्यात यावयाचे आहेत अशा संबंधित भागधारकांचा तपशील कंपनीच्या वेबसाइटवर प्रदर्शित करण्यात आलेला आहे जो http://maric.com/india/investors/documentation/dividend या लिंकअंतर्गत प्राप्त करता येक शकेल

डीमॅट स्वरूपात भागधारक असलेले भागधारक व ज्यांचे रोअर्स आवर्षण्यक्रकडे स्थानांतरित करण्यात येणार आहेत अशा भागधारकांनी नोंद घ्यावी की, आवर्षणिएक प्राधिकाऱ्यांच्या नावे रोअर्सच्या स्थानांतरणाकरिता कॉपरिट ॲक्शनद्वारे कंपनी डिपाडिस्टीना सूचित करील व कागदोण्यी स्वरूपातील भागधारणासंदर्भात कंपनी डीमटेटियलायह्रेशनकरिता मूळ रोअर्स प्रमाणपत्रांच्या बदल्यात नवीन रोअर प्रमाणपत्रे वितरीत करील व रोअर्सचे आवर्षणीएक प्राधिकाऱ्यांच्या नावे स्थानांतरण करील. अशा भागधारकांच्या नावे नोंदीत असलेले रोअर प्रमाणपत्र आपोआप रह ठरतील व ती वापरण्यायोग्य राहणार नाहीत.

संबंधित भागधारकांकडून कंपनीला **सोमवार, दि.** ०६ डिसेंबर, २०२१ पर्वंत वा विस्तारित अशा अन्य तारखेपर्यंत कंपनीला कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्वास, नियमांतर्गत विहित आवश्यकतांचे अनुपालन करून आवर्डपीएफ नियमांतर्गत विहित कालमर्यादेनुसार कंपनी आवर्डपीएफ प्राधिकान्यांकडे शेअसंचे स्थानांतरण करील.

आयर्ष्क्पीएफ नियमानुसार आयर्ष्क्पीएफकडे स्थानांतरित करण्यात आलेले दाबारहित लाभांश रक्कम व शेअसंसंदर्भात कंपनीतिरोधात कोणताही दाबा कराता येणाद ताही. तथापि, भागधात्काना दोन्ही आयर्ष्क्पीएफकडे स्थानांतरित करण्यात आलेले दाबारहित लाभांश व शेअसं (अशा शेअसंबरील लाभ, काही असल्यास) त्याकरिता आयर्ष्क्पीएफ नियमानुसार विहित आयर्ष्क्षीएफ प्राधिका-यांकडे ई-फॉर्म आयर्ष्क्पीएफ ५ अंतर्गत अर्ज करून दावा करता येईल व सदर फॉर्म आयर्ष्क्षीएफ वेबसाइट <u>www.iepf.gov.in</u> वरून प्रान्त करता येड शकेल.

सदर प्रकरणी भागधारकांना काही प्रश्न असल्यास त्यांनी कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एवंट – लिंक इन टाइम इंडिया प्रा. लिमिटेड पत्ता : सी – १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई – ४०० ०८३, दूरध्वनी (०२२) ४९१८ ६०००, फॅक्स (०२२) ४९१८ ६०६०, ई-मेल : mt.helpdesk@linkintime.co.in वेबसाइट http://www.linkintime.co.in येथे संपर्क साधावा.

पुढील तपशिलाकरिता कृपया भेट द्या : http://marico.com/india/investors/documentation/dividend.

बीएसई : http://www.bseindia.com/, व

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड http://www.nseindia.com

मॅरिको लिमिटेडकरिता सही/-पवन अग्रवाल मुख्य वित्तीय अधिकारी

दिनांक : १३ सप्टेंबर, २०२१ ठिकाण : मुंबई



(ii) Risk factors associated with investments in Perpetual Debt Instrument / Other Subordinated Debt Instruments

a) Perpetual Debt Instrument

Perpetual debt instruments/bonds are issued by Banks, NBFCs (Non-Bank finance companies) and Corporates to improve their capital profile. Perpetual bonds issued by Banks which are governed by the RBI guidelines for Basel III Capital Regulations are referred to as Additional Tier I (AT1 bonds). NBFCs also issue such instruments as per guidelines issued by RBI. There are no regulatory guidelines for issuance of such bonds by Corporates. These instruments do not have a fixed maturity date. These instruments generally have call option after fixed interval from date of issuance. The key risks associated with these instruments are highlighted below:

1. Risk on coupon servicing

Banks

As per the terms of the instruments, Banks have discretion at all times to cancel distributions/payment of coupons.

NBFCs

While NBFCs have discretion at all times to cancel payment of coupon, coupon can also be deferred (instead of being cancelled), in case paying the coupon leads to breach of capital ratios.

Corporates

Corporates usually have discretion to defer the payment of coupon. However, the coupon is usually cumulative and any deferred coupon shall accrue interest at the original coupon rate of the Perpetual.

2. Risk of write-down or conversion into equity

Banks

As per extant RBI guidelines, banks have to maintain a Common Equity Tier-1 (CET-1) ratio of minimum 5.5% (to be increase to 6.125%) of Risk Weighted Assets (RWAs), failing which the AT-1 bonds can get written down. Further, AT-1 Bonds are liable to be written down or converted to common equity, at the discretion of RBI, in the event of Point of Non Viability Trigger (PONV). PONV is a point determined by RBI, when a bank is deemed to have become non-viable unless there is a write off/ conversion to equity of AT-1 Bonds or a public sector capital injection happens. The write off/conversion has to occur prior to public sector injection of capital.